

प्रकल्पप्रस्त अथवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्ती यांना शासकीय सेवेतील गट-क आणि गट-ड मधील पदांवर सर्वोच्च प्राथम्यक्रमानुसार नियुक्ती देण्यासंबंधीच्या आदेशांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत ...

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन परिपत्रक क्र. : प्रकल्प-१००२/मु.स.१४२/प्र.क्र.२४/२००२/१६-अ,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २०.३.२००२

- संदर्भ :- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.: एईएम-१०८०/३५/१६-अ, दि.२१.१.८०
२) शासन परिपत्रक, महसूल व वन विभाग, क्र.आरपीए-१०९३/प्र.क्र.१३१/२-१, दि.२२ सप्टेंबर, १९९३.
३) शासन निर्णय, सा.प्र.वि.क्र.: एसआरव्ही-१०९४/१००४/प्र.क्र.३०/१६-अ, दि.१७.११.९४
४) शासन परिपत्रक, सा.प्र.वि., क्र. : प्रानिम-१२९६/प्र.क्र.१४९/९६/१३-अ, दि.३.१.१९९७.
५) शासन परिपत्रक सा.प्र.वि.क्र.: प्रकल्प-१०००/प्र.क्र.२७/२०००/१६-अ, दि.१३.९.२०००.
६) शासन परिपत्रक सा.प्र.वि.क्र.: प्रकल्प-१००१/१०९/प्र.क्र.१३/०१/१६-अ, दि.७.४.२००१.

शासन परिपत्रक

उपरोल्लेखित दि.२१.१.८० च्या शासन निर्णयान्वये, प्रकल्पप्रस्त व्यक्ती व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती यांना शासन सेवा व शासन पुरस्कृत महामंडळे, शासनाकडून सहाय्य मिळणारी महामंडळे, शासनाने चालविलेल्या संस्था, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका आणि ज्यांना मार्गदर्शक आदेश देण्याचा अधिकार शासनाला आहे अशी इतर सर्व प्राधिकरणे, सेवा व संस्था यांच्या आस्थापनेवरील गट क (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारितील पदे वगळून) आणि गट ड मधील पदांवरील नेमणुकीमध्ये एकूण जागांच्या ५% पर्यंत सर्वोच्च प्राथम्यक्रम देण्यात आला आहे. दि.१७.११.९४ च्या शासन निर्णयानुसार प्रकल्पप्रस्तांसाठी देण्यात आलेल्या ५% सर्वोच्च प्राथम्यात भूकंपप्रस्तांचाही समावेश करण्यात आला आहे.

२. सा.प्र.वि.शासन परिपत्रक दि.३.१.१९९७ नुसार प्रकल्पप्रस्तांना नियुक्तीसंबंधात नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रकल्पप्रस्तांच्या परस्पर अर्जातून नियुक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तथापि प्रकल्पप्रस्तांना नियुक्ती देण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यांना असल्यामुळे या संबंधात जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात असलेल्या प्रकल्पप्रस्तांच्या प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठतेनुसार नियुक्त्या दिल्या जात नाहीत, असे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे दि.३.१.९७ च्या शासन परिपत्रकामध्ये अंशतः बदल करून यापुढे नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी प्रकल्पप्रस्त उमेदवाराच्या परस्पर नियुक्त्या करू नयेत, या नियुक्त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकल्पप्रस्तांच्या प्रतीक्षायादीतून उमेदवारांची ज्येष्ठतेनुसार नावे मागवून कराव्यात अशा सूचना दि.१३.९.२००० च्या परिपत्रकान्वये देण्यात आल्या आहेत. सा.प्र.वि. शासन परिपत्रक दि.७.४.२००१ अन्वये सूचना देण्यात आल्या की, ज्या प्रकल्पप्रस्तांनी दि.१३.९.२००० पूर्वी नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे अर्ज केले असतील, सर्वोच्च प्राथम्य

एच-११९६ (५०००-३-०२)

क्रमानुसार पद रिक्त असेल व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी प्रकल्पप्रस्तांच्या नियुक्त्यांबाबत दि.१३.९.२००० पूर्वी कार्यवाही सुरू केली असेल, अशा प्रकरणी प्रकल्पप्रस्तांच्या नियुक्त्या शासन परिपत्रक दि.१३.९.२००० मध्ये दिलेल्या सूचनांनुसार प्रतिष्ठापादीतून जेष्ठतेने न करता शासन परिपत्रक दि.३.१.१९९७ मधील सूचनांनुसार नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे परस्पर आलेल्या अर्जातून कराव्यात.

३. शासनाने प्रकल्पप्रस्तांनी विविध प्रकल्पांसाठी शेतजमिन, घर, इत्यादिंबाबत केलेला त्याग विचारात घेऊन शासकीय सेवा, शासन पुरस्कृत महामंडळे, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका व ज्यांना मागदर्शक आदेश देण्याचा अधिकार शासनाला आहे, अशा सेवा व संस्था यांच्या आस्थापनेतील सेवांगध्ये प्रकल्पप्रस्तांना नियुक्त्यांमध्ये सर्वोच्च प्राथम्य दिले आहे. या परिपत्रकाद्वारे सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात येत आहेत की, प्रकल्पप्रस्तांसाठी विहित करण्यात आलेल्या सर्वोच्च प्राथम्य क्रमानुसार प्रकल्पप्रस्तांना नियुक्त्या देण्याच्या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने दक्षता घेण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

द. दा. देशपांडे

(द. दा. देशपांडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति.

- १) राज्यपालांचे सचिव,
- २) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव.
- ३) उप मुख्यमंत्र्यांचे सचिव.
- ४) सर्व मंत्री /राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
- ५) मुख्य सचिव.
- ६) शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव.
- * ७) प्रबंधक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, मुंबई.
- * ८) प्रबंधक, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई.
- * ९) प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई.
- * १०) प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त, मुंबई.
- * ११) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- * १२) सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.
- * १३) सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई.
- १४) सर्व विभागीय आयुक्त,
- १५) सर्व जिल्हाधिकारी/ जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.
- १६) संचालक, समाजकल्याण पुणे.
- १७) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
- १८) संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे.
- १९) संचालक, सेवायोजन, मुंबई
- २०) सहायक आयुक्त, (मागासवर्ग क्रम), सर्व विभागीय आयुक्तांशी कार्यालये.
- २१) मंत्रालयीन विभागाच्या अधिपत्याखालील सर्व विभाग / कार्यालय प्रमुख.
- २२) सर्व मंत्रालयीन विभाग.
- २४) सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने.
- २५) निवड नस्ती.

* (पत्राने)

एच-११९६(५०००-३-०२)